NOTICE THAT 1) MR. SUBODH P. DESHPANDE 2) MRS. SHILPAS. DESHPANDE AND MR. PRABHAKAR S. DESHPANDE, were joint owners and members of Shri Ganesh Aangan Co-op. Housing Society Limited (hereinafter referred to as said society) having address at Thakur Village, Kandivali (East), Mumbai 400 101 and holding 33,33% each right, title and interest in the residential premises bearing Flat No. F/602, on the 6th Floor area admeasuring 1090 sq. ft. Super Built up in the building known as "Aangan" situate at Thakur Village, Kandivali (East), Mumbai 400 101. The said **MR. PRABHAKAR S DESHPANDE** died on 17,07,2017 at Mumbai. (Hereinafter referred to as the said decease nis leaving behind him his 1) MRS. REKHAP. DESHPANDE (his wife) 2) MR. SUBODHP. DESHPANDE (his son) and 3) MR.RAHUL P. DESHPANDE (his son), who is our clier

as the only legal heir of the said deceased. We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimants/objector objectors for the transfer of the said shares and the interest of the deceased's member i the capital/property of the society within 21 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased's member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, our clier 1) MRS. REKHA P. DESHPANDE (his wife) 2) MR. SUBODH P. DESHPANDE (his son and 3) MR.RAHUL P. DESHPANDE (his son) shall approach the society and the society shall be free to deal with the right and shares as is provided under the bye-laws of the society and declare our client i.e. 1) MRS. REKHA P. DESHPANDE (his wife) 2) MR. SUBODH P. DESHPANDE (his son) and 3) MR.RAHUL P. DESHPANDE (his son) as the owner of the said flat and said shares. Any claim information received thereafter shall b considered as valved or not validly claimed and confirmed that 1) MRS. REKHA F DESHPANDE (his wife) 2) MR. SUBODH P. DESHPANDE (his son) and 3) MR.RAHUL P. DESHPANDE (his son) shall be the only legal heirs for entitled to the said flat and the

Place :- Mumbai

Krishna Palace, Next to Sai Dham Temple Western Express Highway, Kandivali(E), Mumbai - 400 101

JAVU SAHAKARI PATPEDHI MARYADIT, MUMBAI

(Reg. No. MOM/RSR/404/OF 1968) 101, J. M. Chembers, 1st Floor, 316 Narshinatha Street Masjid (W), Mumbai-09

FORM "Z" (See Sub-Rule 11(D-1) Of Rule 107) Possession Notice For Immovable Property

Whereas the undersigned being the Reccovery Officer of the JAVLI SAHAKARI PATPEDHI MARYADIT, MUMBAI under the Maharashtra Co-operative Societies Rules 1961, issued a demand notice dated 30/08/2018 caling upon the judgment debtor ARVINDKUMAR PURUSHOTTAM DUBEY mortgage loan to repay the amount mentioned in the notice being Rs. 16,23,845/- (Rs. Sixteen Lakh Thirty Three Thaosand Hundred Fourty Five Only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount the undersigned has issued notice attachment dated 04/06/2019 and attached the property described herein below.

The Judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgement debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described harem below in exercise of powers conferred on him under rule 107(11)(d-1) of the Maharashtra Co-operative Societies Rules 1961, on this 22/06/2019. The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the prop erty will be subject to the charge of the JAVLI SAHAKARI PATPEDHI MARYADIT, MUMBAI for an amount Dated 22/06/2019 mortgage loan of Rs. 17,74,633/- (Rs. Seventeen Lakh Seventy TourThaosar. Six Hundred Thirty Three Only) and interest thereon.

Description of the Immovable Property Mr. Arvidkumar Purushottam Dubey (Guarantor-Mortgagor Ownership Premises)

Room No. 101, B wing, Shreeji Darshan Co-op. Housiug Society Ltd., Shirgaon, Aptewadi Road, Badlapur (E), Tal. Ambernath Dist

All that piece and parcel of the Residential properties mentioned above and sub District Ambernath within the jurisdiction of sub-Registrar of assurances a Ambemath.

> (Sunil D. Gurav) Special Recovery Office Maharashtra Co-op. Soc. Act 1960 read with Rule 107 of Rule 1961

Kotak Mahindra Bank

Date: 23.11.20

Place : Mumbai

Branch Office: 5th Floor, Zone III, Kotak Infinity, Building No 21, Infinity IT Park, Gen A K Vaidya Marg, Malad (East), Mumbai 40009 orate Identity Number - L65110MH1985PLC038137, www.kota foll Free: 1800 425 9900 / 1800 420 9900

Notice Regarding Possession of Immovable Property u/s 13(4) of SARFAESI Act, 2002 r/w. Rule 8 (1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

The undersigned being the Authorised Officer of the Kotak Mahindra Bank Ltd. under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act, 2002 ("SARFAESI Act") and in exercise of the powers conferred under sections 13(2) and 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 02-07-2019 and subsequently published the same on 27-07-2019 in Free Pres ournal and Navshakti, Mumbai editions, calling upon the parties; 1) M/s Union Chains & ewellers Private Limited 2) Mr Rakesh Ganeshchand Sanghvi 3) Mr Mahendra Mishrima Sanghvi 4) Mrs Asha Mahendra Sanghvi 5) Mrs Mamta Rakesh Sanghvi 6) M/s Shanti Gem & Jewellery 8) Mr Kripesh M Sanghvi 8) Mr Jigar M Sanghvi& 9) Aditya Sanghvi, to repa he amount mentioned in the notice being Rs. 29,52,89,331.49 (Rupees Twenty Nine Crores Fifty Two Lakhs Eighty Nine Thousand Three Hundred Thirty One and paise Fort Nine Only) as on 30th April 2019 together with further interest and other charges thereo at the contractual rates upon the footing of compound interest until till it's payment realization ("outstanding amount") within 60 days from the date of the said Demand Notice The aforementioned Borrower/Guarantor(s)/Mortgagor(s) having failed to repay the n general that the undersigned has taken the Physical Possession of the properties a lescribed herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) o the SARFAESI Act read with Rule 8 of the above said Rules on this 23rd day of November o

the year 2020. The aforementioned Borrower/Guarantor(s)/Mortgagor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Kotak Mahindra Bank Ltd. for the aforementioned outstanding amount.

The Borrower/Guarantor(s)/Mortgagor(s) attention is invited to the provision of Sect 13(8) of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets. Description of the immovable property:

Description of Properties

PROPERTY BEING FLAT NO 1602 ALONGWITH STILT CAR PARKING SPACE NO. S-9 AND TI OPEN CAR SPACE NO. 12 IN THE COMPOUND ON THE 16TH FLOOR IN THE BUILDING KNOW AS CHAITYA BELONGING TO CHAITYA CO-OP HOUSING SOCIETY LTD BEARING CADASTRA SURVEY NO. 4/100. SITUATE TYING AND BEING AT MAZGAON DIVISION AND ASSESSED BY TH SESSOR AND THE COLLECTOR OF MUNICIPAL RATES & TAXES UNDER E WARD NO. 4792, 4796 98, 4799 (1), 4804 (1) (2) AND STREE NO 791, 792, 81, 83, 8599, 87, 89, 89A, 89B, 89C MAZGAON ROAD

Date: 25-11-2020 Place: Mumbai

(Authorised Officer) For Kotak Mahindra Bank Ltd

EASTERN RAILWAY

No. S.4/S/DAP/2020-21, Dated: 18.11.2020 invited by the Principal Chief Materials Manager/ER/Kolkata. Notice of e-auction programme for the month of December 2020 of Eastern Railway. (1) BESY Depot. Jurisdiction: BESY Depot, HWH & ASN Division. Date & Days: 10.12.20 (Thursday)/ 23.12.20 (Wednesday). (2) HLR Depot, Jurisdiction: HLR Depot, SDAH Division. Date & Days: 9.12.20 (Wednesday)/29.12.20 (Tuesday). (3) JMP Depot, Jurisdiction: JMP Depot, MLDT Division. Date & Days: 11.12.20 (Friday)/22.12.20 (Tuesday). **(4)** HWH Divn., Jurisdiction:HWH Division Date & Days: 9.12.20 (Wednesday)/22.12.20 (Tuesday). (5) SDAH Divn. Jurisdiction: SDAH Division. Date & Days: 11.12.20 (Friday)/ 30.12.20 (Wednesday). (6) ASN Divn., Jurisdiction: ASN Division. Date & Days: 14.12.20 (Monday)/29.12.20 (Tuesday). (7) MLDT Divn., Jurisdiction : MLDT Division. Date & Days: 10.12.20 (Thursday)/23.12.20 (Wednesday). N/B. Schedule of e-auction, other details and terms & conditions are available on the website http://www.ireps.gov.in

Reliance Assets Reconstruction Company Limited Registered Office: 11th Floor, North Side, R-Tech Park ReLI∧NCe| Vestern Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063

The below mentioned borrowers availed various credit facilities from Kalyan Janata Sahakari Bank Ltd. As borrowers have failed to maintain the financial discipline, the loan account has been classified as Non-performing assets (NPA) by Kalyan Janata Sahakari Bank Ltd on 31.05.2018 in accordance with the guidelines issued by Reserve

Pursuant to said assignment the undersigned authorized officer in exercise of powers conferred u/s 13(2) of the said Act r/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 had sent the demand notices dated 22.10.2020 through registered post, thereby calling upon the borrowers to repay the entire outstanding mentioned in said notices with further interest thereon within a period of 60 days from the date of Notice. However, as demand notices could not be served, the same is hereby served upon the prrowers by way of alternative mode of service.

Details are as follows:

B.K.Road, Gavanpada, Mulund - East, Mumbai - 400081

Details of Assets

Details of Assets

Industrial Gala No. 1 admeasuring 2719 sq.ft. (built-up), Industrial Gala No. 2 admeasuring 3007 sq. ft. (built-up), Industrial Gala No. 3 admeasuring 2975 sq. ft. (built up) on the ground floor (Total area 8701 sq. ft. built up), and Industrial Gala No. 101 admeasuring 2719 sq. ft., Industrial Gala No. 102 admeasuring 3007 sq. ft. 8 Industrial Gala No. 103 admeasuring 2975 sq.ft. on the First Floor (Total Area 8701 sq.ft. built-up), along with the FSI and proportionate land rights in building No. KL-1" in "Shree Rajlaxmi Apparel & Industrial Park" situate at Survey No. 81, Hissa No. 6 of village Pogaon, Taluka-Bhiwandi, District-Thane within limits of Bhiwandi Nizampur Municipal Corporation alongwith land beneath the said Industrial galas with right to construct G+2 upper floors with all rights attached to it admeasuring 808.64 sq. mts. Name of the owner: Mr. Brijesh Pratap Singh Boundaries of the property: East: Main Road, West: Godowns, North: Road South: Godowns 2. Industrial Gala No. 104 admeasuring 2940 sq.ft. (built-up) & Industrial Gala No. 105 admeasuring 2881 sq. ft. (built-up) (Total Area - 5821 sq. ft. built-up) on 1st Floor along with the FSI and proportionate land rights in building No. "KL-1" in "Shree Rajlaxmi Apparel & Industrial Park" situate at Survey No. 81, Hissa No. 6 of village Pogaon, Taluka - Bhiwandi, District - Thane within limits of Bhiwandi Nizampur Municipal Corporation alongwith with right to construct 1 upper floor with all rights attached

Corporation alongwith with right to construct 1 upper floor with all rights attached to it. Name of the owner: Mr. Brijesh Pratap Singh, Boundaries of the property: East: Main Road, West: Godowns, North: Road, South: Godowns

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, our clients are in process of acquiring shareholding of SHUBHYUVI INFRASTRUCTURE PRIVATE LIMITED ("the Company"), having its registered office at 20/1, Shanti Nagar, Sane Guruji Marg, Opposite Church, Mahalaxmi (East), Mumbai - 400 011 (which is the residence of the present shareholders of the Company. Transfer of shares will not amount to transfer of the residence of the present shareholders to the purchasers of the shares of the Company). The details of the shareholding of the Company is more particularly described in the **Schedule** hereunder written ("the **Shares**"). We are investigating

whatsoever against the Company and/or the Shares and/or any part thereof, by way of right to pre-emption, right of first offer, right of refusal, sale, exchange, mortgage, charge, pledge, lien, gift, lease, sub-lease, lien, trust, assignment, development rights sub development rights, attachment, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement_lis-pendens_decree or order of any court of law_contracts. agreements, share purchase agreement, shareholders agreement, creditors or otherwise whatsoever, are hereby called upon to make the same known to the undersigned in writing, alongwith documentary proof thereof, within 14 (fourteen) days from the date hereof, failing which, such share, right, title, benefit, interest, claim and/or demand, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and no such

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

Sr. No.	Name of Shareholders	Share Certificate No.	Folio No.	Distinctive Nos. of Shares	Total Equity Shares	Percentage of Shares
1.	Mrs. Jayshree Kantilal Bhaskar	1	1	1 to 2500	2500	25%
2.	Mrs. Jayshree Kantilal Bhaskar	2	1	2501 to 5000	2500	25%
3.	Mr. Kantilal Khimji Bhaskar	3	2	5001 to 7500	2500	25%
4.	Mr. Kantilal Khimji Bhaskar	5	2	7501 to 9500	2000	20%
5.	Mr. Kantilal Khimji Bhaskar	6	2	9501 to 10000	500	5%

Dated this 25th day of November 2020.

51, M.G. Road, Fort, Mumbai 400 001. contact@lexiconlaw.in

NOTICE OF 104th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act), Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 28/2020 dated August 17, 2020 issued by Ministry of Corporate Affairs, the 104th Annual General Meeting

Company has not printed the Annual report and hence no hard copies of the Annual report will be provided. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Thursday, December 10 .2020 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of AGM

All the members are informed that:

1) The Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM shall be transacted through voting by electronic means:

2) The remote e-voting shall commence on Monday, December 14, 2020 at 09:00 A.M.

3) The remote e-voting shall end on Wednesday, December 16, 2020 at 05:00 P.M. 4) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Thursday, December 10, 2020. 5) Any person, who acquires shares of the company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the cut-off date i.e. Thursday, December 10, 2020 may obtain

the login ID and password by sending a request at following email Ids:

a) info@rubvmills.com b) helpdesk evoting@nsdlindia.com

c) vinod y@bigshareonline.com

a) The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the members, the members shall not be allowed to change it

o) The facility for voting at the AGM shall be made available through e-voting by NSDL;

c) Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;

d)A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners aintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e -voting. The Notice of the AGM along with instructions on e-voting is available on the Company's website www.rubymills.com and also on the NSDL website www.evoting.nsdl.com and in case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the help section of www.evoting.nsdl.com or contact Mr. Pranav Maru, the Company Secretary and Compliance officer of the Company on Email id: cs@rubymills.com. In case of any assistance with regards to using the technology before or during the meeting, please contact on the Helpline number

By order of the Board Bharat M. Shah Managing Director DIN: 00071248

SOUTH WESTERN RAILWAY Mr. GULAB MARUTI DESHMUKH a der Notice No. H-E-04-2020-21

Date: 20-11-2020 undersigned, on behalf of the resident of India, invites E-Tenders for ne following work: Name of Work

Approx, value ovision of LED name Rs. 9,94,690/ard at Shree Siddha ailway Station-Hubballi.

Last date of submission of bids: Up to 11:00 hrs of 18.12.2020 For details log on: www.ireps.gov.in nior Divisional Electrical Enginee

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY **TESTAMENTARY AND** INTESTATE JURISDICTION **PETITION NO. 729 OF 2019**

Petition for Probate of Last Will and Testament dated 14th November, 2014 of Roshan Ibrahim Bhamani Spinster Mumbai, Shia Muslim, Indian Inhabitant, and Occupation Retired, was residing at 3C/45, Ekatmata Nagar, Opp. Jain Mandir, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai-400 059. ...DECEASED

MR. PANKAJ VALJI VORA

Aged: 50 years Occupation Business, Residing at B/8, Commonwealth Society, V. P. Road, Andheri (W), Mumbai-400 058 being sole Executor named under the last will of the Deceased ...PETITIONER

All Concerned,

If you claim to have any interest in the estate of the abovenamed deceased you are hereby cited to come and see the proceedings before the grant of Probate with Will annexed

In case you intend to oppose the grant of Probate with Will, you should file in the Office of the Prothonotary and Senior Master a caveat within 14 days from the service of this citation upon you.

"You are hereby informed that the free Legal Services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, Dist. Legal Services Authorities, and Legal Services Taluka Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services vou may contact any at the above legal; services authorities/committees.

Witness SHRI BHUSHAN PRADYUMNA DHARMA DHIKARI, Chief Justice at Bombay aforesaid this 13th day of March, 2020.

> For Prothonotary and Senior Master

Sd/-Sealer

Dated this 23th day of March

For M/s. Bagkar & Co., Advocate for the Petitioner 216, commerce House N. M. Road, Fort. Mumbai-400 023. Adv. code - 853

PUBLIC NOTICE

Member holding 33.33% undivided right, itle & Interest In Flat No.A-104, in D.N.Tower Cooperative Housing Society leg.No.TNA/TNA/HSG/(TC)/28558-2016-2017, New Golden Nest, Near Jyot ark, Bhayandar(East).Dist. Thane. Pin 401105 died on 17-09-2020.1, Adv.K.P.Boda, on behalf of the joint wners of the said property, Mr. Rohan 6. Deshmukh (son of the deceased) and Mrs. Swati G. Deshmukh (wife of the deceased) each having 33.33% share, ereby invite claims or objections from he heir/s or other claimants / objectors o the transfer of the said light, title and interest of the deceased Member holding said Flat within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of their claims / objections for transfer of 33.33% undivided right, title and interest of the deceased Member. I no claims/ objections are received within the period prescribed above at below mentioned address; the Society shall be free to deal with the right, title and interest of the deceased Member in such manner as is provided under the bye-laws of the Society.Sd/- K.P.Boda, Advocate, High Court.Address : Office no.S002, Om Pandurang Apartment "A", Kahi Nagar, Goddev, Bhayandar (East). Dist. Thane.

Pin. 401105.

Thane Municipal Corporation, Thane

Solid Waste Management

PUBLIC NOTICE Solid Waste Management Rules 2016 have come into effect as per Ministry of Environment, Forest & Climate Change, Government of India. Notification No S.O.1357 (e) dated 08.04.2016. In accordance with the provisions under these rules, it is responsibility of every Waste Generator to segregate waste into degradable (wet), non-degradable (dry) and household hazardous waste, and except bulk waste generators this segregated waste should be handed over to the persons/agency appointed by the ULB in this regard. These SWM Rules 2016 are thereby being implemented in the jurisdiction of this Urban Local Body. All citizens of Thane city are hereby informed to comply with Solid Waste Management Rules 2016. Anybody found violating the provisions of the rules, will be liable for penal action in accordance with the provisions under the said rules. TMC/PRO/Solid Waste/582/20-21

SD/-Dt.24.11.2020 (Sanjay Herwade)

pls visit our official web-site Add. Municipal commissioner2 www.thanecity.gov.in Thane Municipal Corporation

Ulhasnagar Sec 3 Branch: Shop No.1, 2 & 3,Ground Floor, Laxmi

Villa, M.C. Road, Ulhasnagar Sec 3, Dist-Thane, 421003 Tel.: (0251)2703492, (0251)270349 📿 बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda E mail: laxulh@bankofbaroda.com ANNEXURE 1 NOTICE TO BORROWER

(UNDER SUB- SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT 2002)

Place: Ulhasnagar Date: 20.10.2020

Mr. MAHESH RAMESH TAYADE

Residential Flat No.303, Vikas Tower CHS Ltd, Powai Chowk, Vithhalwadi Station Road, Ulhasnagar, Dist-Thane Ulhasnagar 421003 Dear Sir/s

Re: Credit facilities with our Ulhasnagar 3 Branch

We refer to our letter No. CPC/RETAIL/2016-17/884/PHL dated 18.11.2016 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under

Nature and Limit (Rs.) Rate of O/s as on 20.10.2020 Security agreement with brief description interest | (inclusive of interest In lakhs up to 20.10.2020) facility Term Loan Rs. 6,94,248.48 Flat No.303, 3rd Floor, "An wing, "Vikas Tower RS.7.70 CHS Ltd., Plot No.64,65,66, Sheet No.29, Powai Chowk, Near Reliance Petrol Pump, Vithhalwadi Station Road, Ulhasnagar, Dist Thane Ulhasnagar 421003. 3. In the letter of acknowledgment of debt dated 18.01.2013 you have acknowledged your liability to the Bank to

the tune of RS.7.70 lakhs as on 18.01.2013. The outstandings stated above include further drawings and interest

4. Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 20.10.2020 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

5. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give 'you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of FinancialAssets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the $Bank \ aggregating \ Rs, 6, 94, 248. 48 \ (RS. \ Six \ lacs \ Ninety \ Four \ Thousand \ Two \ Hundred \ Forty \ Eight \ and \ Paise \ Forty \ Additional \ Forty \ Four \ Four$ Eight only) as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

6. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full,

7. We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that noncompliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

8. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs charges and expenses incurred by the Bank is tendered to you, at any time belore the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender/private treaty, please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums Owing to us.

Yours faithfully, **Authorised Office**

EXCEL REALTY N INFRA LIMITED

(Formerly known as Excel Infoways Limited)
CIN-L45400MH2003PLC138568
Registered Office: 31-A, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 53. Tel: 022-26394246, Fax: 022-26394248, Email: cs@excel-infoways.com Website: http://www.excel-infoways.com

In continuation of our newspaper advertisement published on November 20, 2020 NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, December 17, 2020 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM in accordance with the Companies Act, 2013 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, MCA Circular dated 8th April, 2020 read with Circular dated 13th April, 2020 and 5th May, 2020 and SEBI Circular dated 12th May, 2020 (collectively referred to as "Circulars"). In compliance with the above circulars, copies of the Notice of AGM along with Annual Report has been sent electronically to those members who have registered their email address with Company/ Registrar and Share Transfer Agent (RTA)/ Depository Participants as on November 13, 2020. The company has sent the notice of AGM along with Annual Report through emails on November 24, 2020. The full Annual Report is

BSE Limited, i.e. www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited i.e www.nseindia.com Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and any amendment made thereof the register of members and share transfer books of Company will remain closed from Friday, December 11, 2020 to Thursday, December

available on the website of the Company i.e. www.excel-infoways.com and website of

17, 2020 (both days inclusive) for the purpose of the AGM. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is offering e-voting facility to its Members whose names appear in the Register of members/ Reneficial owners as on the cut-off date ("the record date") i.e. Thursday, December 10, 2020 to exercise their right to vote by electronic means and for those members who are unable to exercise their voting rights through remote e-voting may exercise their voting rights through e-voting provided at the Annual General Meeting on the businesses set out in the Notice convening the AGM. The voting rights shall be in proportion to their shares in the paid up equity share capital of the Company

as on the cutoff date i.e. Thursday, December 10, 2020. The members who have not yet registered their e-mail addresses with Company are requested to get the same registered with the Company/ RTA. Detailed process for registration of e-mail address with the Company/RTA is given in Notice of AGM. Additionally, Members who have not registered their e-mail addresses with Company may obtain Login credentials for attending AGM through VC/OAVM and vote for the resolutions proposed in the Notice, Detailed process for obtaining Login credentials for e-voting for the resolutions proposed in the Notice is given in Notice of AGM.

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") as the Authorized Agency to provide e-voting facility. The detailed instructions and information relating to e-voting and the Notice convening the AGM are available on the website of the Company, www.excel-infoways.com and the website of CDSI www.evotingindia.com.

The e-voting facility will be available during the following period: Commencement of e-voting: From 9.00 a.m. (IST) on Monday, December 14, 2020

End of e-voting: Up to 5.00 p.m. (IST) on Wednesday, December 16, 2020 The e-voting module for remote e-voting shall be disabled after 5.00 p.m. (IST) and Members will not be allowed to vote electronically thereafter. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. The members who are entitled to vote but have not exercised their right to vote through remote e-voting may vote during the AGM through e-voting for al business specified in the Notice.

M/s. Kothari H. & Associates, Company Secretaries has been appointed by Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and voting by poll paper in the meeting in fair and transparent manner,

the cut-off date for e-voting may obtain user id and password by writing to the Company at the registered office address or email at cs@excel-infoways.com or to Company Registrars and transfer agents Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083 or email id: rnt.helpdesk@linkintime.co.in can exercise their right to vote by electronic means.

The result of e-voting and votes cast at the AGM shall be declared within forty eigh hours from the conclusion of the Meeting and the result declared along with the Scrutinizer's Report shall be communicated to BSE Ltd and National Stock Exchange of India Limited and will also be placed on the Company as well as CDSL website.

For any queries or grievance connected with the e-voting, Members are requested to visit 'Help' and 'FAQ' sections of www.evotingindia.com (CDSL website) or contact Mr Rakesh Dalvi Designation: Manager Address: 25th Floor, Marathon Fúturex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400 013 Phone Number 022-23058542/43 or send an email to helpdesk, evoting@cdslindia.com For order of the Board of Director

Excel Realty N Infra Limited Pooia Mane

PHARMED LIMITED

CIN: U24230MH1946PLC005121 Regd Office: Pharmed House, 141 Walchand Hirachand Marg, Mumbai-400 001 Corporate Office : Pharmed Gardens, Whitefield Road, Bengaluru - 560066 Email: co.law@pharmed.in, Tel: 022 22695344 / 22617525

Website: www.pharmedlimited.cor NOTICE OF 72nd ANNUAL GENERAL MEETING, BOOK **CLOSURE AND REMOTE E-VOTING**

Notice is hereby given that:

1. The 72nd Annual General Meeting (AGM) of the Members of Pharmed Limited (the 'Company') will be held on Tuesday, 22nd December 2020 at Noon (IST) through Video Conferencing/ Other Audio-Visual Means (VC) and pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 30th November 2020 is treated as Record date for the purpose of AGM and for the payment of dividend. In compliance with General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) (hereinafter referred to as 'Circular'), companies are allowed to hold AGMs through VC, without the physical presence of Members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact the business as set forth in the Notice of the AGM dated 28th October 2020.

In compliance with the Circulars, the physical copies of the Notice of the AGM and Annual Report for the FY 2019-20 will be sent to all the Members of the Company. These documents are also available on the website of the Company at www.nharmedlimited.com and website of Central Depository Services Limited ('CDSL') at, (www.evotingindia.com).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder, Members are provided with the facility to cast their vote electronically through remote evoting services provided by CDSL on all Resolutions set forth in the AGM Notice. The Company has appointed Mr. Gopalakrishnaraj H H, Practicing Company Secretary, as Scrutinizer, to scrutinize the e-voting process. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (15th December 2020), may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of CDSL ('remote evoting'). Members are hereby informed that :

i. The business as set forth in the Notice of the AGM will be transacted only through remote e-voting or e-voting system at the AGM:

ii. The remote e-voting shall commence on Saturday, 19th December 2020 (9:00 a.m. IST); iii. The remote e-voting shall end on Monday, 21st December

2020 (5:00 p.m. IST) iv. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be 15th

December 2020: v. Remote e-voting module will be disabled after 5:00 p.m. IST on 21st December 2020:

vi. Members may note that : a) The facility for voting will also be made available during the-AGM, and those Members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system at the AGM. b) The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and c) Only persons whose names are recorded in the Register of Members as on the cut-off date shall be entitled to avail the facility of

remote e-voting or e-voting at the AGM. vii. In Case of any query, please refer to the FAQs and e-voting manual of CDSL available at (www.evotingindia.com) under help section or write an e-mail to (helpdesk.evoting@cdslindia.com). viii. The Members who require technical assistance to access and participate in the AGM through VC may contact the below

person Mr. Noshir B. Shroff Pharmed House, 141 Walchand Hirachand Marg,

Mumbai-400 001, India Contact details: Email ID: co.law@pharmed.in Contact number: 022 22695344 / 22617525

Place : Bengaluru

Date: 20th November 2020

For Pharmed Limited Noshir B. Shroff Whole Time Director DIN: 00625261

Date: November 24, 2020

DEMAND NOTICE UNDER SECTION 13 (2) OF THE SARFAESI ACT, 2002

Bank of India. Kalyan Janata Sahakari Bank Ltd vide Assignment Agreement date 27.07.2018 assigned the financial assets of following borrowers along with all its right title and interest together with all underlying security interests in favor of Reliance Asse Reconstruction Company Limited trustee of RARC 051 (KJSB SME) Trust.

Mumbai, Indian Inhabitant,

Name & Add of Borrower/ Guarantors/ Mortgagors etc. Purvi Metals Private Ltd:- Plot no. 95/96/129, Jawahar Co-op Industrial Estate Kamothe, Panvel, Navi Mumbai - 410209, District - Raigad . Mr. Rangbahadur Sahjeet Singh, Directors, Flat no. 1003, C-8, Sheth Residency B.K. Road, Gavanpada, Mulund - East Mumbai – 400 081.

Mr. Brijeshpratap Rangbahadur Singh Directors Flat no. 1001, C-8, Sheth Residency

Amount Outstanding (Rs.) Rs. 5,00,40,116.42 (Rupees Five Crore Forty Thousand One Hundred Sixteen and Paise Forty Two Only) outstanding as on 20.10.2020 with uture interest thereon till the date of realization, within a period of sixty (60) days with a contract the particle. from the date of this notice.

In case of failure to repay the aforesaid entire outstanding amount within a period of 60 days, the undersigned shall be constrained to enforce the above secured assets under the provisions of SARFAESIAct.

Please note that as per Section 13 (13) of the said Act, you are restrained from dealing with or transferring any of the secured assets referred to herewith, whether by way of sale, lease or otherwise. Any contravention of this provision is an offence and punishable under SARFAESIAct.

Sd/-Authorised Officer

title of the Shares and claims against the Company, if any.

Any person(s) having any share, right, title, interest, claim or demand of any nature

(
Sr. No.	Name of Shareholders	Share Certificate No.	Folio No.	Distinctive Nos. of Shares	Total Equity Shares	Percentage of Shares
1.	Mrs. Jayshree Kantilal Bhaskar	1	1	1 to 2500	2500	25%
2.	Mrs. Jayshree Kantilal Bhaskar	2	1	2501 to 5000	2500	25%
3.	Mr. Kantilal Khimji Bhaskar	3	2	5001 to 7500	2500	25%
4.	Mr. Kantilal Khimji Bhaskar	5	2	7501 to 9500	2000	20%
5.	Mr. Kantilal	6	2	9501 to	500	5%

LEXICON LAW PARTNERS

Mulla House, 4th floor,

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, we on behalf of our client, are investigating the title of Mi Prakash Gunvantilal Shah, in respect of th nmovable property more particular described in the Schedule hereunder writte and hereinafter referred to as th

"Premises". Any person or persons having any shar right, title, interest, claim or demand agains to the Premises mentioned in the Schedule whether by way of sale, share assignment, acquisition, partition, beques charge, gift, exchange, encumbrance, lease tenancy, license, mortgage, lien, transfe trust, inheritance, easement, order / decree udgment of any Court, option agreement of any kind of agreement or otherwise whatsoever in, to or upon the Premises or an part thereof are hereby required to give notice of the same in writing alongwith supporting documentary proof based on which suc claim is being raised, to the undersigned a Office No.606. 6th Floor, Churchgat Chambers, 5. New Marine Lines Churchgate, Mumbai - 400 020, within 1 fourteen) days from the date hereof, afte

shall be considered as waived ar THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO:

(Description of the 'Premises')

which, any such right, claim or demand, if any

ALL THAT right, title and interest in 05 (Five shares of face value of Rs.50/- (Rupees Fift only) each, of the aggregate value of Rs.250/ Rupees Two Hundred and Fifty only) bearing distinctive Nos.61 to 65 (both inclusive) unde Share Certificate No.13 dated 30th June 1972 issued by the "Kalindi Co-operative Housing Society Ltd" bearing Registration No. Bom/HSG/2330 of 1970 together with Flat No. 13 admeasuring approximately 76 sq. ft. carpet area on the 2nd floor of Buildir known as "Kalindi" belonging to the aforesa Society, which Building is situate at Lajpatr Road, Vile Parle (West), Mumbai- 400 056 and constructed on the plot of land bearing Plot No.82-A corresponding to C.T.S. No 1054 of Village Vile Parle West, Taluka Andheri within the Registration District Mumbai Suburban. For M/s. Taurus Legal

Date: 25.11.2020 Naresh H. Chheda (Partner) Advocates & Solicitors

THE RUBY MILLS LIMITED CIN: L17120MH1917PLC000447

Registered Office: RUBY HOUSE, J. K. SAWANT MARG, DADAR (W) MUMBAI - 400028 **Phone**: +91-22-24387800/30997800, **Fax**: +91-22-24378125 Email Id: info@rubymills.com, Website: www.rubymills.com

("AGM") of the Company will be held on Thursday, December 17, 2020 at 04:30 P.M. through VC/OAVM, to transact the business as set out in the Notice of AGM. The Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for F.Y. 2019-20 have been sent to all the members on November 24, 2020 whose email IDs were registered with the Company/Depository Participant(s). Pursuant to Circulars mentioned above, the

"remote e-voting").

Members may note that:

Place: Mumbai

Dt: November 24, 2020

RUBY

SINCE 1917

Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before

Company Secretary ACS - 35790

मुकेश खथुरीय

मत्तेच्या विक्रीकरिता सूचना इन्सॉल्वन्सी ॲण्ड बॅक्रप्टसी कोड, २०१६ अन्वये

परिसमापकांचा पत्ताः ६बी/११०५, सफिरे हाईट्स, लोखंडवाला टाऊनशीप, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई–४०० १०१ (मो.

सामान्य नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील उल्लेखित मिळकत ही ऑनलाईन ई–लिलावाद्वारा विक्री करण्यात येणार आहे

ई-लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींकरिता, कृपया http://www.eauctions.co.in वर उपलब्ध निविदा

ई-लिलावाच्या तपशिलाकरिता श्री. दिक्षित प्रजापती (मो. ७८७४१३८२३७) यांना admin@eauctions.co.in यावर किंव

ई-लिलावाची तारीख आणि वेळः बुधवार, ९ डिसेंबर, २०२० सायं. ४.०० ते सायं. ५.०० दरम्यान

इच्छक बोलीदारांना तपासणी करुन त्यासाठी बोली सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून हॉस्पिटलमध्ये हंगामा

डॉक्टरांना धमकी देणाऱ्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या वतीने आणि सूचने अंतर्गत

याद्वारे सूचना देण्यात येते की, मी लिखित अंतर्गत

परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेली मिळकतीच्या

संबंधित जांबळी गल्ली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह

सोसायटी ॲक्ट, १९६० अन्वये दिनांक १०-०१-

१९७६ रोजीचे सिरीयल क्र. बीओएम/ एचएसजी/

४६९७ सन १९७६ अन्वये एक नोंदणीकृत सोसायटी

जिचे नोंदणीकृत कार्यालय जाबंळी गल्ली, बोरीव-

ली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ येथे असलेले चे

कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना सोसायटीचे

नोंदणीकृत इतर सदस्य आणि/किंवा लिखित

अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेले

मिळकती विरोधात कोणताही हक्क दावा

मालकीहक्क किंवा हितसंबंध असल्यास, विक्री

विक्रीकरिता करारपत्र, गहाण, भाडेपट्टा

कुळवहिवाट, प्रभार, धारणाधिकार ताबा

मार्गाधिकार आणि/किंवा कोणत्याही इतर

प्रकारच्या मार्गे निम्नस्वाक्षरीकारांना लिखित

स्वरूपात त्यांचे कार्यालय २०१, नवकर गिरीजा

सदन, दामोदर मेडिकल जवळ, एल.टी. रोड,

बाबाई नाका, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४००

०९२ येथे सबळ दस्तावेजांसह जाहीर सूचनेच्या

प्रकाशनाच्या दिनांकापासून १४(चौदा) दिवसांत

कळवावे, कसूर केल्यास व्यक्ती/ व्यक्तींचे

कोणतेही असे दावा किंवा दावे, हक्क प्रमाणपत्र

सदर मिळकतीच्या संबंधित सदर सोसायटीकरिता

वर उल्लेखित परिशिष्ट:

जांबळी गल्ली, बोरीवली (पश्चिम), मुंबई ४००

०९२ येथे स्थित मुंबई उपनगर जिल्हा मधील गाव

बोरीवली, तालुका बोरीवली चे पीआरसी प्रमाणे

मोजमापित ८४१.६० चौरस मीटर्स, धारक सीटीएस

क्र. ७२५/बी १ ते ११चे टाऊन प्लानिंग योजना ॥

प्लॉट क्र. ८८ जिमन किंवा तळ चे ते सर्व भाग आणि

विभागवर असलेले आणि वसलेले जांबळी गल्ली

को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड

च्या मालकीचे पुष्पाजंली अशी ज्ञात आणि

त्यावरील उभी असलेली इमारतीसह एकत्रित जिमन

किंवा तळ चे ते सर्व भाग आणि विभाग.

टीपीएस ॥।) चे जुना प्लॉट क्र. ८८, सध्या अंतिम

जारी केले जाईल.

नामाधिकार तपासत आहोत.

उशिरा घडला.

याप्रकरणी बाराजणांविरुद्ध खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत अद्याप कोणावर कारवाई झाली असून चौकशी सुरु असल्याचे पो-लीस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी सांगितले. तौफिक शेख हा तरुण दोन दिवसांपूर्वी बीकेसी

प्रतिनिधी/मुंबई

बहचर्चित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी लोकल

कोर्टात चौदाशे पानाचे पहिले

आरोपपत्र दाखल केले. त्यात १४०

जणांची साक्ष नोंदविले असून

आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचा

दावा पोलिसांकडून करण्यात आला

स्वतच्या चॅनेल्सचे टीआरपी

वाढविण्यासाठी संबंधित चॅनेल्सकडून

आर्थिक व्यवहार झाल्याचे पोलीस

तपासात उघडकीस आले आहे.

सात हजार आक्षेपार्ह

पोस्ट पोलिसांनी

हटविल्या

प्रतिनिधी/मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य

शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यांनतर

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह आणि

वादग्रस्त पोस्ट टाकण्याची मालिका

सुरुच झाली. या पोस्टमुळे राज्यात

चुकीचा संदेश जात असल्याने महाराष्ट्र

सायबर सेल विभागाने सात हजार

आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट सोशल

याच प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात

गुन्हे दाखल करुन पोलिसांनी ३२२

जणांवर कारवाई केली होती.

जवळपास चौदा हजार पोस्ट आणि

व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड

झाल्याचे तपासात उघडकीस आले

आहे. अनेक तक्रारी महाराष्ट्र सायबर

सेल विभागाकडे आल्या. त्याची

सायबर सेल विभागाने दखल घेत

सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील

लिखित अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे

वर्णन केलेले सदर कार्यालय परिसर, सदर कार

पार्किंग जागा आणि सदर शेअर्सच्या संबंधित

(१) श्री. सुरेंद्र एल. रावल, (२) श्रीम. सविता

सुरेंद्र रावल, (३) श्री. जितेंद्र सुरेंद्र रावल, (४)

श्री. शशिकांत सुरेंद्र रावल, (५) श्रीम.

भावनाबेन राजेश रावल स्वर्गवासी श्री. राजेश

उर्फ राजेंद्र सुरेंद्र रावल चे कायदेशीर वारस,

(६) श्रीम. अनुष्का राजेश रावल स्वर्गवासी

श्री. राजेश उर्फ राजेंद्र सुरेंद्र रावल, (७) रूशील

राजेश रावल, श्रीम. भावनाबेन राजेश रावल

त्यांचे कायदेशीर पालकाच्या हस्ते माध्यमातून

अज्ञान (८) श्री. संजय सुरेंद्र रावल (यानंतर

उल्लेखित सदर **''मालक''**) चे बख्तवार

कमर्शियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह

सोसायटी लिमिटेड द्वारे जारी केलेले शेअर्स

कार पार्किंग जागा आणि कार्यालय

प्रिमायसेस क्र. XII/ए, खरेदीचे इच्छुक

कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तींना लिखित

अंतर्गत परिशिष्टात वर्णन केलेली सदर

कार्यालय परिसरामध्ये कोणताही दावा किंवा

हितसंबंध असल्यास, विक्री, प्रभार,

अदलाबदल, बक्षीस, भाडेपट्टा, पोट-

भाडेपट्टा, धारणाधिकार, कुळवहिवाट, गहाण,

वारसा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, वारसा किंवा

याशिवाय कोणत्याही प्रकारे लिखित आम्हाला

आमचे कार्यालय असे दावे किंवा

हितसंबंधाच्या पुराव्यांच्या दस्तावेजांसह

२१२, २रा मजला, वीना चेंबर्स, दलाल स्ट्रीट,

फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे प्रसिद्धीच्या

दिनांकापासून १४ चौदा दिवसांत कळवावे.

कसूर केल्यास सदर मालक पूर्णपणे लिखित

अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेले

सदर कार्यालय परिसर एकमेव नामाधिकार

असल्याचे समजले जाईल. आणि सदर

कार्यालय परिसर आणि सदर कार पार्किंग जागा

आणि सदर शेअर्स सर्व भारापासून मुक्त आणि

नामाधिकाराचा तपास आणि कोणतेही असे

दाव्यांच्या संदर्भाशिवाय आमचे अशिलाद्वारे

व्यवहार पूर्ण होईल आणि असे सारखे सोडून

वर उल्लेखित परिशिष्ट

(परिसराचे वर्णन)

प्लॉट क्र. २२९, बॅकबे रिक्लेमेशन योजना,

ब्लॉक ३, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ येथे

स्थित फोर्ट विभाग धारक सीएस क्र. १९३०

जिमनीचे ते सर्व भाग आणि विभागावर उभी

असलेली ''बख्तवार'' अशी ज्ञात

इमारतीमधील कव्हर केलेले/बेसमेंट पार्किंग

लॉट्स धारक क्र. ९ आणि १२ आणि खुले

पार्किंग जागा क्र. **१५ आणि १६** म्हणजेज ४

(चार) पार्किंग लॉट्स सह १३व्या मजल्यावर

मोजमापित बिल्टअप क्षेत्र ५७०० चौरस फूट

कार्यालय क्र. XII/ए, सह बख्तवार

कमर्शियल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह

सोसायटी लि. द्वारे जारी केलेले नोंदणीकृत क्र.

बीओएम/जीइएन-११०५ सन १९७८.

दिनांक ८ जानेवारी, १९७९ रोजीचे शेअर

प्रमाणपत्र क्र. १९ पासून पुरावे असे धारक,

विभिन्न क्रमांक ०९१ ते ०९५ (दोघांचा

समावेश) रु. २५०/- (रुपये दोनशे पन्नास

मात्र) चे एकूण दर्शनी मूल्य चे प्रत्येकी रु.

५०/- (रुपये पन्नास मात्र) चे ५ (पाच) पूर्ण

२१-दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

epaper freepressjournal in

एम एम पारेख ॲण्ड असोसिएट्स

श्रीम. अंकिता मेहेर

चार्टर्ड अकाऊंटेंट

२१२, वीना चेंबर्स.

ashok@mmparakh.com

भरलेले शेअर्स.

दिल्याचे गृहीत धरले जाईल.

आहेत.

टाकणाऱ्याविरुद्ध मोहीम सुरु केली.

मिडीयावरुन हटविले होते.

येथे झालेल्या अपघातात गंभीररीत्या जखमी झाला होता, त्याला सुरुवातीला भाभा रुग्णालयात

त्याचा मृत्यू झाला होता, या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांसह मित्रांनी डॉक्टरांवर आरोप करुन तिथे हंगामा सुरु केला होता. रुग्णालयातील बिल भरण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी तौफिकचे पोस्टमॉर्टम करण्यास विरोध केला, डॉक्टरांनी तसे

केल्यास रुग्णालयात तोडफोड करुन नुकसान

घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांना समजविण्याचा प्रयत्न केला, कायदा व सुव्यवस्था बिघडेल ,असे कोणतेही कृत्य करु नका, पोलिसांना सहकार्य करा असे आवाहन केले, तरीही या नातेवाईकांनी शिवीगाळ करुन अरेरावी सुरुच ठेवली होती.

तेथील वातावरण अधिक तंग झाल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त पोलीस पाठविण्यात आले होते, सध्या रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

निरीक्षक मेघना बुरांडे यांनी सांगितले.

हडपसर येथून बाळाचे अपहरण

झोपलेल्या उसतोडणी कामगाराच्या एका वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले

हडपसर पोलीस ठाण्यात यासबधी आरोपीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक नीलेश काळे (वय एक वर्ष) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. शर्मिला नीलेश काळे उड्डाणपुलाखाली, हडपसर) असे बाळाच्या आईचे नाव आहे.

(कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

९७६९६९११०५ ईमेलः Id.lataexport@gmail.com

वाडा, जि. पालघर येथे जिमन आणि इमारत

इमारत/रचना (बीयुए ३१२०० चौ. मी.)

जमीन मोजमापित ७३४० चौ. मी.

अर्ज करण्याची शेवटची तारीखः **सोमवार, ७ डिसेंबर, २०२०**

दस्तावेजाचा संदर्भ घ्यावा किंवा आम्हाला ईमेल करावा.

निरिक्षणाकरिताः - संपर्क मुकेश खथुरिया, (मो) ९७६९६९११०५

(आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१२१६/२०१८-१९/११९२५

ा कार्यालय : २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई–४०००५१. शाखा कार्यालय : ४था मजला, ॲडमास प्लाझा, सीएसटी रोड, कोलिवरी व्हिलेज, सांताक्रुझ (पू.), मुंबई-४०००९८.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ८(१) सहवाचता जोडपत्र Ⅳ नुसार

कब्जा सूचना (स्थावर ामळकताकारता)

नोंदणीकृत कार्यालय आहे-२७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई- ४०००५१ येथे आ शाखा कार्यालय आहे ॲडमास प्लाझा, ४ था मजला, १६६/१६ सीएसटी रोड, कोलिवरी व्हिलेज, कुंची कुर्वे नगर, हॉटेल कृष्णा जवळ, सांताक्रुझ (पू.), मुंबई- ४०००९८ येथे चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑप फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (**सरफैसी ॲक्ट**) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ८(१) सहवाचता कलम १३(२) आणि १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वाप करून सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात प्रत्यक्ष वसुलीपर्यंत ३०.०७.२०२० पासूनचे चक्रवाढीने संविदात्मक दरा त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभारासह एकत्रित २९.०७.२०२० रोजीस रु. ६६,०४,६६४,४८/ – **(रुपये सहासष्ट लाख** चार हजार सहारो चौसष्ट व पैसे अञ्चाळीस मात्र) (''थकबाकी रक्कम'') अशी सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठ पक्षकार १) मे. उमा मेडिकल एजन्सीज (कर्जदार) ज्यांचा पत्ता : गाळा क्र. ११७, १ ला मजला, शिवशक्ती इंडस्ट्रियल इस्टेट एलबीएस मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६ **येथे सुद्धा**ः १ ला मजला, एलबीएस मार्ग, दामोदर पार्कसमोर, घाटकोप (प.), मुंबई-४०० ०८६, २) श्री. हेमंत जयंतीलाल सेठीया (सह-कर्जदार/हमीदार) ज्यांचा पत्ता - फ्लॅट क्र. ७२१, प्लॉ क्र. १, इमारत क्क्र. २, डी विंग, सागरपार्क, अमृत नगर मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ००४, ३) श्री. जगदीश जयंतीलाल सेठीया (सह-कर्जदार/हमीदार) यांचा पत्ता - फ्लंट क्र. ७२२, ७ वा मजला, ई विंग, सागर पार्क, अमृत नगर, एलबीएस मा लगत, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६ **येथे सुद्धा** - फ्लॅट क्र. डी, १५०४, प्रेसिडेंटल टॉवर, १५ वा मजला, आर सिटं मॉलसमोर, एलबीएस मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६, ४) सौ. दमयंती जयंतीलाल सेठीया (मयत) द्वारे कायदेशी वारस ए) श्री. जगदीश जयंतीलाल सेठीया, बी) श्री. शिषिर जयंतीलाल सेठीया, सी) श्री. हेमंत जयंतीलाल सेठीय **ज्यांचा पत्ता** – डी-७२७, ७ वा मजला, ई विंग, सागर पार्क, अमृत नगर, एलबीएस मार्ग जवळ, घाटकोपर (प.), मुंबई-४० ०८६, ६) सौ. वर्षा सेठीया (कर्जदार) व ७) सौ. रीटा सेठीया (कर्जदार) ज्यांचा पत्ता - फ्लॅट क्र. डी १५०४ प्रेसिडेंटल टॉवर, १५ वा मजला, आर सिटी मॉलसमोर, एलबीएस मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६, यांना बोलाविण्यासाट दिनांक १०.०८.२०२० रोजीची मागणी सूचना जारी केलेली आहे. वरील नमूद कर्जदार/सहकर्जदारांनी सदरह रक्कम चुकत करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी सदर १९ नोव्हेंबर, २०२० रोजी सदर नियमावलीचा नियम ८ सहवाचता सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१ अन्वये त्यांना/ तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: येथे वरील नमूद कर्जदार/ सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा कोटक महिंद्र बँक लि जिचा शाखा पत्ता ॲडमास प्लाझा, ४ था मजला, १६६/१६ सीएसटी रोड, कोलिवरी व्हिलेज, कुंची कुर्वे नगर, हॉटेल हरे कृष्ण जवळ, सांताक्रझ (पू.), मुंबई- ४०००९८ च्या ३०.०७.२०२० रोजीस रु. ६६,०४,६६४.४८/- करिता सह संपूर्ण वस्त् आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत ३० जुलै, २०१९ पासून थकीत संविदात्मक दराने पुढील व्याज आणि पर्यायी व्याज, अनुषंगिव

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुर्दीकडे

स्थावर मिळकतीचे वर्णन स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग : फ्लॅट क्र. ७२२, ७ वा मजला, डी विंग, मोज. ४५६ चौ. फू.,

सागर पार्क, अमृत नगर, एलबीएस मार्ग लगत, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६

दिनांक : १९.११.२०२० ठिकाण : मुंबई

खर्च, परिव्यय आणि प्रभार या रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील

कोटक महिंद्रा बँक लि रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

(प्राधिकृत अधिकारी

ReLI∧NCe Asset Reconstruction

नोंदणीकृत कार्यालय: ११वा मजला, नॉर्थ साईड, आर टेक पार्क, वेस्टर्न 💻 एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३

सरफेसी अक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वर्य मागणी सूचना

कल्याण जनता सहकारी बँक लि.कडून खाली नमूद कर्जदारांनी विविध पत सुविधा घेतल्या आहेत. कर्जदारांनी नियमिततेत कसूर केल्याने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी तत्त्वानुसार कल्याण जनता सहकारी बँक लि. यांनी कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग असेट्स (एनपीए) म्हणून दिनांक ३१.०५.२०१८ रोजी वर्गीकृत केले. बँक ऑफ इंडिया, कल्याण जनता सहकारी बँक लि. यांनी आरएआरसी ०५१ (केजेएसबी एसएमई) ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून रिलायन्स् ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी

लिमिटेड यांचे नावे पुढील कर्जदारांचे वित्तीय मत्ता त्यासह त्यातील सर्व अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंधासह आधारित तारण हितसंबंध दिनांक २७.०७.२०१८ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे अभिहस्तांकन केला. सदर अभिहस्तांकननुसार निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकारी सदर ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३ अनुसार देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सूचनेची तारखेपासून ६० दिवसांचे कालावधीत पुढील व्याजासह रकाना क्र. ३ मध्ये नमूद तारखेस स्पीड पोस्ट द्वारा २२.१०.२०२०

रोजी मागणी सूचना पाठविण्यात आली. ज्यामध्ये कर्जदारांना संपूर्ण देय परतफेड करण्याकरिता बोलाविण्यात आले तथापि, मागणी सूचना समाविष्ट असलेले काही लिफाफे न बजावता परत आली, आणि सदर पर्यायी सेवा पध्दती म्हणून कर्जदारांना बजावण्यात येत आहे. खालीलप्रमाणे तपशील :-कर्जदार/हमीदार/गहाणदाराचे नाव आणि पत्ता

१. पूर्वी मेटल्स प्रायव्हेट लि. : प्लॉट क्र. ९५/९६/१२९, जवाहर को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट, कामोठे, पनवेल, नवी

२. **श्री. रंगबहाद्र सहजीत सिंग,** संचालक, फ्लॅट क्र. १००३, सी-८, शेठ रेसिडेन्सी, बी. के. रोड, गवानपाडा, मुंलुड-पूर्व-मुंबई-४०० ०८१.

३. **श्री. ब्रिजेशप्रताप रंगबहादर सिंग,** संचालक, फ्लॅट क्र. १००१, सी-८, शेठ रेसिडेन्सी, बी. के. रोड, गवानपाडा, मुंलुड-पूर्व-मुंबई-४०० ०८१.

कर्जदार/हमीदार/गहाणदाराचे नाव आणि पत्ता थकीत रक्कम (रु.) रु. ५,००,४०,११६.४२ (रुपये पाच करोड चाळीस लाख एकशे सोळा आणि बेचाळीस पैसे मात्र २०.१०.२०२० रोजी प्रमाणे वसुलीची दिनांक पर्यंत थकीत त्यावरील पुढील व्याज सूचनेच्या दिनांकापासून साठ (६०

मत्तेचा तपशिल

१. सर्व्हे क्र. ८१, हिस्सा क्र. ६ गाव पोगाव, तालुका-भिवंडी, जिल्हा-ठाणे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील येथे स्थित ''श्री. राजलक्ष्मी ॲप्परेल ॲन्ड इंस्ट्रियल पार्क'' मधील इमारत क्र. केएल-१ प्रमाणबद्ध जिमन हक आणि एफएसआय सह इंडस्ट्रियल गाळा क्र. १०१ मोजमापित २७१९ चौ. फू. इंडस्ट्रियल गाळा क्र. १०२ मोजमापित ३००७ चौ. फू. आणि इंडस्ट्रियल गाळा क्र. १०३, मोजमापित २९७५ चौ. फू. पहिला मजला (एकूण क्षेत्र ८७०१ चौ. फू. बिल्टअप) आणि तळ मजल्यावर (एकूण क्षेत्र ८७०१ चौ. फू. बिल्टअप) इंडस्ट्रियल गाळा क्र. १ मोजमापित २७१९ चौ. फू. (बिल्टअप), इंडस्ट्रियल गाळा क्र. २ मोजमापित ३००७ चौ. फू. (बिल्टअप), इंडस्ट्रियल गाळा क्र. ३ मोजमापित २९७५ चौ.फू. (बिल्टअप) सह मोजमापित ८०८.६४ चौ. मी. ला जोडलेले सर्व हक्क जी+२ वरचे मजला बांधकामित हक्कासह सदर इंडस्ट्रियल गाळे जिमन खाली. मालकाचे नाव : श्री. ब्रिजेश प्रताप सिंग मिळकतीचे

सीमाबद्ध: पूर्व: मेनरोड, पश्चिम: गोडाऊन, उत्तर: रोड, दक्षिण: गोडाऊन. २. सर्व्हे क्र. ८१, हिस्सा क्र. ६ गाव पोगाव, तालुका-भिवंडी, जिल्हा-ठाणे भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील येथे स्थित ''श्री. राजलक्ष्मी ॲप्परेल ॲन्ड इंस्ट्रियल पार्क'' मधील प्रमाणबद्ध जिमन हक्क आणि एफएसआय पहिल्या मजल्यावर (एकूण) क्षेत्र ५८२१ चौ. फू. बिल्टअप) इंडस्ट्रियल गाळा क्र. १०४ मोजमापित २९४० चौ. फू. (बिल्पअट) आणि इंडस्ट्रियल गाळा क्र. १०४ मोजमापित २८८१ चौ. फू. (बिल्टअप) (एकूण क्षेत्र ५८२१ चौ. फू. बिल्टअप) सह जोडलेले सर्व हकासह १वरच्या मजल्या बांधकामित हक. मालकाचे नाव : श्री. ब्रिजेश प्रताप सिंग मिळकतीचे सीमाबद्ध: पूर्व: मेनरोड, पश्चिम: गोडाऊन, उत्तर: रोड, दक्षिण: गोडाऊन.

वरील उल्लेखित थकबाकी ६० (साठ) दिवसांच्या कालावधीत भरणा करण्यास कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकार सरफैसी ॲक्ट, २००२ च्या तरत्दीअन्वये वरील तारण मत्ता अंमलबजावणी करतील.

कृपया नोंद घ्यावी की, सदरह् अधिनियमाच्या कलम १३(१३) अन्वये कोणीही कर्जदार तारण धनकोच्या पूर्व लेखी सहमतीशिवाय सदरह सूचनेत नमूद केलेल्या कोणत्याही तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने हस्तांतर करू शकत नाही. सदर तरतुदींचे कोणतेही उल्लंघन हे सरफैसी ॲक्ट अन्वये अपराध आणि दंडनीय आहे.

दिनांक: २४.११.२०२०

(प्राधिकृत अधिकारी)

प्राधिकृत अधिकार्र

Standard Schartered

कब्जा सूचना नियम-८(१)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक, ग्रुप स्पेशल ॲसेट मॅनेजमेंट शाखा क्रिसेंझो, ३ए मजला, सी-३८/३९, जी- ब्लॉक, एमसीए क्लब मागे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्र पूर्व, मुंबई-४०००५१ चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३ (१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक जुलै ७, २०२० रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार/गहाणदार ब्लूसम ग्रोसरी ॲण्ड फूडस् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री. निमेश धिरवानी आणि श्री. रामजी मांगे यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम दिनांक जून ३०, २०२० रोजीस रु. १२४,०४३,१५४.९३/- (भारतीय रुपये बारा कोटी चाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे चोपन्न आणि पैसे त्र्याण्णव मात्र) अधिक व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार/गहाणदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार/ गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सहवाचता नियम ८ अन्वये दिनांक २३.११.२०२० रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक, ग्रुप स्पेशल ॲसेट्स मॅनेजमेंट शाखेस रक्कम दिनांक जून ३०, २०२० रोजीस रु. १२४,०४३,१५४.९३/- (भारतीय रुपये बारा कोटी चाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे चोपन्न आणि पैसे त्र्याण्णव मात्र) अधिक व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. साठी भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

मिळकतीचे वर्णन

सांपार्श्विक तारण (गहाण):

१) मे. ब्लूसम ग्रोसरी ॲण्ड फूडस् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा मालकीचे आणि गहाण ई-१२/१. अतिरिक्त पाताळगंगा क्षेत्र, गाव काराडे-बुद्रुक, रास्यानी फायर स्टेशन समोर, तालुका पनवेल, जि. रायगड वर अनन्य गहाण.

२. श्री. निमेश धिरवानी आणि रामजी मांगे द्वारा मालकीचे आणि गहाण के-५१,

प्रतिनिधी/मुंबई

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी १२

जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल

आगामी काळात संबंधित चॅनेल्सच्या

मालकासह इतर वरिष्ठांविरुद्ध कारवाई

होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली

बोमपेल्लीराव नारायण मिस्त्री, शिरीष

पन्नालाल विश्वकर्मा, हरिष कमलाकर

पाटील, अभिषेक भजनदास कोलवडे

ऊर्फ अजीत ऊर्फ अमीत ऊर्फ

महाडिक, आशिष अभिद्र चौधरी,

धनश्याम दिलीपकुमार सिंग अशी

आरोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची

THE TATA POWER CO. LTD

REGD OFFICE: BOMBAY HOUSE

24 HOMI MODY STREET, MUMBAI-400001

Notice is hereby given that the

certificates for the under mentioned

securities of the Company have beer

lost / misplaced and the holder of the said

securities/ applicant has applied to the

Company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of

the said securities should lodge such

claim with the Company at its registered

office within 15 days from this date, else

the Company will proceed to issue

duplicate share certificates without

further intimation. Name of the holder:

Anuji Rajesh Advani, Kind of Securities

& Face Value: Equity Shares of Re 1/-

each, No. of Securities: 2000, Distinctive

Anuji Rajesh Advani

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या सूचने अंतर्गत मी,

हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई-४००

०७६ येथे स्थित इटेरनिया अशा ज्ञात

इमारतीमधील 'बी' विंग, १२ व्या

मजल्यावर एकूण मोजमापित १३९० चौ

फू. समतूल्य १२९.१८ चौ. मी. किंवा

अंदाजे बिल्ट अप क्षेत्र १२ वा मजला

फ्लॅट क्र. १२०१ ए आणि १२०१ बी

मधील सर्व लाभ हक्क, मालकी हक्क

आणि हितसंबंध आणि इटेरनिया को-

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे

धारक विभिन्न क्र. १२४६ ते १२५५ प्रत्येकी

र. ५०/- चे १० शेअर्सच्या संबंधित श्री

दयाल जश्नमल सामनानी आणि श्रीम. हरी

दयाल सामनानी चे नामाधिकाराचा तपास

करत आहे. कोणत्याही व्यक्तीस किंवा

व्यक्तींना सदर शेअर्स किंवा सदर

परिसराच्या संबंधित कोणताही दावा

असल्यास, त्यांचे दावे लिखित

निम्नस्वाक्षरीकारांना सबळ पुराव्यांच्या

दस्तावेजांसह सूचनेच्या प्रसिध्दीच्या

दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे

कोणतेही दावे सोडून दिल्याचे मानले

जय आर. हिरानंदानी

५०४ ए/बी, निलकंठ,

९८, मरिन ड्राईव्ह,

Nos. 49632421-49634420.

Date: 25 November 2020

Place: Mumbai

सतीश पत्तनशेट्टी,

नावे आहेत.

विशाल वेद भंडारी,

दिनेशकुमार

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांसह मित्रांनी वांद्रे येथील गुरुनानक हॉस्पिटलमध्ये हंगामा करुन डॉक्टरांना धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी रात्री

करण्याची धमकी दिली होती.

बाराहन अधिक नातेवाईकांसह मित्रांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस

nsbl स्टेट बँक ऑफ इंडिया

रिटेल ॲसेट्स, स्मॉल ॲण्ड मिडियम एन्टरप्रायझेस सिटी क्रेडिट सेंटर आरएएसएमईसीसीसी भाईंदर (६११७८) १ला मजला, लॅण्डमार्क इमारत, मॅक्सस मॉलच्या समोर,

भाईंदर पश्चिम, जि. ठाणे-४०१ १०१. दू. क्र.: ०२२-२८१४९१०७, ईमेलः sbi.61178@sbi.co.in

मागणी सूचना

बॅकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या अनुपालनात खाली नमूद मागणी सूचना जारी करून दिलेल्या तपशिलांप्रमाणे सदर सूचनेच्या जारी करण्यापासून ६० दिवसांत कर्जदार/हमीदारांना थकीत रकमेची मागणी केली. सदर सूचनांची बजावणी न होता त्या परत करण्यात आल्या. म्हणून प्रकाशनापासून ६० दिवसांच्या आत थकबाकीत रक्कम प्रदान करण्यासाठी खालील कर्जदार/हमीदारांना सूचना देण्याकरिता सूचनेचे हे प्रकाशन केले आहे.

कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेनुसार दिनांक	
आणि खाते क्र.	आणि थकबाकी रक्कम	
श्रीम. बहिंशिखा	१७/११/२०२० आणि	फ्ल
दास सिंग-	रु. १,८४,१६,६३८/-	यश
३८१९४२४८२७८		सी
		अं
		अं

लॅट क्र. ५०४, ५वा मजला, ओशिवरा शोदीप सीएचएसएल, स. क्र. ४१, गिटीएस क्र. ७३७, प्लॉट क्र. आर-१२, गोशिवरा, म्हाडा लेआऊट, गाव ओशिवरा, जोगेश्वरी पश्चिम, ओम हिरा

कर्जदार/हमीदारांना याद्वारे कळविण्यात येते की, जर सदरह् सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० दिवसांत वर वर्णन केलेल्या रकमांचे प्रदान कर्जदार/हमीदारांनी केले नाही तर, बँकेचे प्राधिकृत अधिकारी सरफैसी ॲक्टच्या तरतुदीन्वये वर वर्णन केलेल्या गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेतील आणि नंतर तिचा लिलाव करतील. कर्जदार/हमीदारांना सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये बँकेच्या लेखी संमती प्राप्त केल्याशिवाय वर वर्णन केलेल्या सदर तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यासही प्रतिबंध करण्यात येत आहे. ही जाहीर सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वयेची सूचना म्हणून समजण्यात यावी. कर्जदारांना/हमीदारांना कोणत्याही कामकाजीय दिवसात जर नोंद. पोस्टद्वारे त्यांना पाठवलेली सूचना न मिळाल्यास निम्नस्वाक्षरीकारांकडून कलम १३(२) अन्वये जारी मूळ सूचना प्राप्त करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

दिनांक: २४.११.२०२० ठिकाण: भाईंदर

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

and Kotak Kotak Mahindra Bank नोंदणीकृत कार्यालय: २७, बीकेसी, सी-

शाखा कार्यालय : ५ वा मजला, झोन III, कोटक इन्फिनीटी, इमारत क्र २१, इन्फिनीटी आयटी पार्क, जेन ए के वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई

कॉर्पोरेट आयडेन्टिटी क्रमांक : एल६५११०एमएच१९८५पीएलसी०३८१३७ www.kotak.com, टोल फ्री - १८०० ४२५ ९९००/१८०० ४२० ९९००

सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८(१) अन्वये स्थावर मिळकतीच्या कब्जा संबंधित सचना

निम्नस्वाक्षरीकार कोटक महिंदा बँक लि. चे प्राधिकत अधिकारी म्हणून दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ऑक्ट) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(२) आणि १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात रु. २९,५२,८९,३३१.४९ (रुपये एकोणतीस कोटी बावन्न लाख एकोणनव्वद हजार तीनशे एकतीस व पैसे एकोणपन्नास मात्र) ३० एप्रिल, २०१९ रोजीस सह भरणा/प्रदानापर्यंत चक्रवाढ व्याजाने सांपार्श्विक दराने त्यावरील पुढील व्याज व इतर प्रभार अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी पक्षकार १) मे. युनियन चेन्स ॲण्ड ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड २) श्री. राकेश गणेशचंद संघवी ३) श्री. महेंद्र मिश्रीमल संघवी ४) सौ. आशा महेंद्र संघवी ५) सौ. ममता राकेश संघवी ६) मे. शांती जेम्स ॲण्ड ज्वेलरी ७) श्री. कृपेश एम. संघवी ८) श्री. जिगर एम. संघवी व ९) आदित्य संघवी यांना बोलाविण्यासाठी ०२.०७.२०१९ रोजी मागणी सूचना जारी केली आणि त्याचप्रमाणे फ्रि प्रेस जर्नल आणि नवशक्ति, मुंबई आवृत्ती मध्ये २७.०७.२०१९ रोजी प्रकाशित करण्यात आली. वरील नमूद कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी सदरह् रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी सदर २३ नोव्हेंबर, २०२० रोजी सदर नियमावलीचा नियम ८ सहवाचता सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना/ तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा

विशेषत: येथे वरील नमूद कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा कोटक महिंद्र बँक लि. वरील नमूद थकीत रकमेच्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या

कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचे वर्णन

ई वार्ड क्र. ४७९२, ४७९६-९८, ४७९९ (१), ४८०४ (१) (२) व स्ट्रीट क्र. ७९१, ७९२, ८१, ८३, ८५९९, ८७, ८९, ८९ए, ८९बी, ८९सी, माझगाव रोड अंतर्गत महानगरपालिका दर आणि कराचे तहसिलदार आणि निर्धारक यांच्या द्वारे निर्धारित आणि माझगाव विभाग येथे स्थित, वसलेले आणि असलेले कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ४/१०० धारक चैत्य को.ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. च्या मालकीचे चैत्य अशी ज्ञात इमारतीमधील १६ व्या मजल्यावरील कंपाऊंडमधील फ्लॅट क्र. १६०२ सह स्टील्ट कार पार्किंग स्पेस क्र. एस-९ व मोकळी कार स्पेस क्र. १२ धारक मिळकत.

दिनांक: २५-११-२०२०

ठिकाण : मुंबई

नाव : श्री. संतोष कुमार महापात्रा ई-मेल आयडी : team3.15859@sbi.co.in लॅन्डलाईन क्र. (कार्यालय) - ०२२-२२०४०५३७ अल्टरनेट मोबाईल क्र. - ९८६०६७६२७२

एसएएम ॥ शाखा, तळ मजला, रहेजा चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग

नरिमन पॉईंट, मुंबई - २१ फॅक्स क्र. : ०२२-२२८११४०१ जोडपत्र - IV - ए [नियम ८(६) तरतुदी पहा]

पत्ता: स्टेट बँक ऑफ इंडिया,

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दीसह वाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

ऑफ इंडिया च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती, मे. माखवान मेटल्स ट्रेडिंग कंपनी प्रा. लि. (कर्जदार) आणि श्री. निपुण आश्विन अगरवाल आणि श्री. पुनीत रमेश अगरवाल (हमीदार) यांच्याकडून तारण धनकोंना ला येणे थकीत असलेल्या रु. २०,०४,०४,६४१.३६ + त्यावर तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज + खर्च आणि परिव्यय (काही असल्यास, वजा रोकड वसुली) वसुलीसाठी २४ **नोव्हेंबर, २०२०** रोजी **'जसे आहे जेथे** | आहें 'जसे आहे जे आहें आणि 'जे काही आहे तेथे आहें तत्त्वाने विकल्या जातील. मिळकतीची राखीव किंमत आणि रक्कम खाली दिली आहे स्थावर मिळकतीचा तपशील पुढीलप्रमाणे

- 1	धारकाच नाव			(रु. कराड)	रक्कम (इएमडा)
	मे. माखवान मेटल्स ट्रेडिंग कंपनी प्रा. लि.	संच क्र.।: लॉट क्र. १३ आणि कॉम्प्लेक्स, ओवली गाव, भिवं (विक्रीयोग्य क्षेत्र – प्रत्येकी प्लॉ	8.78	१२,४०,०००.००	
	मे. माखवान मेटल्स ट्रेडिंग कंपनी प्रा. लि.	संच क्र.॥: फ्लॅट क्र. २०६, प एस. ४६, नक्षत्र, टाईप के कासारवडवली, जी बी रोड, ९०५ चौ. फू.)	۷۵.۰	۷,۷۰,۰۰۰.۰۰	
	श्री. पुनीत रमेश अगरवाल	संच क्र. III: फ्लॅट क्र. १०५, पार्किंग अप्पर लेव्हल, ओपी १४, नक्षत्र, टाईप के विजय पार्क, फेझ ॥, कासारवडवली, जी बी रोड, ठाणे (प), (चटई क्षेत्र - ९०१ चौ. फू.)		۷۵.۰	८,८०,०००.००
	ई-लिलावाचे दिनांक आणि वेळ बोली वाढीव रक्कम			२ ०, वेळ : ६० मिनिट स. ११.०० ते दु मेनिटांच्या अमर्यादित विस्तारासह.	
- 1			रु. १,००,०००/- आणि रु. एक लाखाच्या पटीत		
- 1			oc on had firm traff		

2-2-11. 8.1				
ई-लिलावाचे दिनांक आणि वेळ	दिनांक : १८.१२.२०२०, वेळ : ६० मिनिट स. ११.०० ते दु			
	१२.०० सह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह.			
बोली वाढीव रक्कम	रु. १,००,०००/ - आणि रु. एक लाखाच्या पटीत			
इएमडीच्या सादरीकरणाकरिता आणि	१६.१२.२०२० रोजी किंवा पूर्वी			
भागीदारांचे विनंतीपत्र/केवायसी	४.३० वा आधी			
दस्तावेज/पुराव्याकरिता दिनांक आणि वेळ				
मिळकतीच्या निरिक्षणाकरिता दिनांक आणि	०९.१२.२०२०: स. ११.३० पासून ते सायं. ४.०० पर्यंत (संच			
वेळ	क्र. । करिता)			
	१०.१२.२०२०: स. ११.३० पासून ते सायं. ४.०० पर्यंत (संच			
	क्र.॥ आणि॥। करिता)			
संपर्क व्यक्ती/संपर्क क्रमांक	श्री. जगदीश सोनावणे - ९८६०६७६२७२			
>				

सदर प्रकाशन हे सर्वे संबंधित पक्षकारांकरिता ई-लिलावासाठी अगोदरची १५ दिवसांच्या सूचना

लिंकचा संदर्भ घ्यावा www.sbi.co.in

दिनांक : २५.११.२०२० ठिकाण : मुंबई

https://www.mstcecommerce.com/auctiontionhome/ibapi/index.jsp.

दी रुबी मिल्स लिमिटेड

ठिकाणः मुंबई



नोंदणीकृत कार्यालय: रुबी हाऊस, जे. के. सावंत मार्ग, दादर (प), मुंबई - ४०००२८ दुरध्वनी : +98-22-2836600 / 30996000, फॅक्स : +98-22-283669900 / 30996000ईमेल आयडी : info@rubymills.com, वेबसाईट : www.rubymills.com

मार्फत घेण्यात येणाऱ्या १०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे २०२० सहवाचता जनलर सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२० आणि जनलर सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि सर्क्युलर क्र. २८/२०२० दिनांक २०२० च्या प्रयोज्य तरतुदीनुसार कंपनीची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') ही एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत गुरुवार १७ डिसेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सर्व सभासदांना २४ नोव्हेंबर, २०२० रोजी पाठविण्यात आली आहे. वरील नमूद सर्क्युलर्स नुसार कंपनीने वार्षिक अहवाल छापलेला नाही आणि त्यामुळे वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी पुरविण्यात आलेली नाही.

कट ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार १० डिसेंबर, २०२० रोजीस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद एजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीमार्फत (''दूरस्थ ई–मतदान'') एजीएमच्या सूचनेत नमूद सर्वसाधारण आणि विशेष कामकाजावर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात.

१) एजीएमच्या सूचनेत नमूद सर्वसाधारण आणि विशेष कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानामार्फत करायचे आहे.

४) इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानासाठी पात्रता ठरविण्सायाठी कट ऑफ तारीख गुरुवार, १० डिसेंबर, २०२० आहे.

तारीख म्हणजेच १० डिसेंबर, २०२० रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते खालील ईमेल आयडीवर विनंती पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

सी)vinod.y@bigshareonline.com

दिनांक : २४ नोव्हेंबर, २०२०

ए) दरस्थ ई-मतदान मॉड्युल मतदानासाठीच्या वरील सदर तारीख आणि वेळेनंतर एनएसडीएल द्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही

सी)ज्या सभासदांना एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे अगोदर त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमला हजर राह् शकतात. परंतु पुन्हा त्यांचे मतदा करण्यासाठी हक्कदार नाहीत.

एजीएमच्या सुचनेसह ई–मतदानावरील माहिती कंपनीची वेबसाईट www.rubymills.com वर आणि एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सद्धा उपलब्ध आहे आणि कोणत्याही चौकशीकरिता सभासद हे सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकतात आणि सभासदांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या हेल्प सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा ईमेल आयडी cs@rubymills.com वर श्री. प्रणव मारु, कंपनीचे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना संपर्क करावा. सभेपूर्वी किंवा दरम्यान टेक्नॉलॉजी वापरण्याच्या संदर्भातील कोणत्याही मदतीसाठी कृपया हेल्पलाईन क्र. +९१ ०२२ २४३८७९६९ वर संपर्क करावा.

. दणीकृत कार्यालय : २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०००५१. शाखा कार्यालय : ४था मजला, ॲडमास प्लाझा, सीएसटी रोड, कोलिवरी व्हिलेज, सांताक्रुझ (पू.), मुंबई-४०००९८. कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **कोटक महिंद्रा बँक लि**. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ च्या व्याख्येतील बँकिंग कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे-२७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०००५१ येथे आणि शाखा कार्यालय आहे ॲडमास प्लाझा, ४ था मजला, १६६/१६ सीएसटी रोड, कोलिवरी व्हिलेज, कुंची कुर्वे नगर, हॉटेल हरे कृष्णा जवळ, सांताक्रुझ (पू.), मुंबई- ४०००९८ येथे चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ कायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (**सरफैसी ॲक्ट**) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ८(१) सहवाचता कलम १३(२) आणि १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर मागणी सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात प्रत्यक्ष वसुलीपर्यंत ५ ऑगस्ट २०२० पासूनचे चक्रवाढीने संविदात्मक दराने त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभारासह एकत्रित ०४.०८.२०२० रोजीस रु. ५०,७९,५६४.३०/ - (रुपये पन्नास लाख एकोणऐंशी हजार पाचशे चौसष्ट व पैसे तीस मात्र) (''थकबाकी रक्कम'') अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी पक्षकार **१) मे. ॲड माइंड ॲडव्हटायझिंग (कर्जदार) ज्यांचा पत्ता येथे** : ३ सिद्धांत नगर, भास्कर कॉलनी, टाईम्स ऑफ इंडिया समोर, नौपाडा, ठाणे (प) ४००६०२. **२) श्री. राजेश सिंग (सह कर्जदार)**, ३) सौ. दक्षता सिंग (सह कर्जदार) दोघे अनु क्र. २ व ३ ज्यांचा पत्ता - १०३, ए-३ साकेट कॉम्प्लेक्स सीएचएसएल, कोली मार्ग, नाशिक हायवे, महालक्ष्मी मंदिराजवळ, ठाणे (पश्चिम) - ४००६०१. **येथे सुद्धा** - दकान क्र. जी-०४, तळमजला, मयुर इमारत, शुभ अक्षया को.ऑप. हाऊ. सोसायटी, खाडे वाडे, एम. जी. रोड, नौपाडा, ठाणे (प) - ४००६०२. **येथे सुद्धा** : फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, आर्शिवाद सीएचएस लि., प्लॉट क्र. १३, सेक्टर ६, घनसोली नवी मुंबई - ४००७०१, **४) सौ. पार्वतीबाई एच. रावल (सह कर्जदार) यांचा पत्ता** – फ्लॅट क्र. ए-३०१, आर्शिवाद सीएचएस लि. प्लॉट क्र. १३-ए, मुकाबीका मंदिरासमोर, सेक्टर ६, घनसोली, नवी मुंबई - ४००७०१. यांना बोलाविण्यासाठी दिनांक ०३.०८.२०२० रोजीची मागणी सूचना जारी केलेली आहे. वरील नमूद कर्जदार/सहकर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून

रोजी सदर नियमावलीचा नियम ८ सहवाचता सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना/ तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: येथे वरील नमूद कर्जदार/ सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा कोटक महिंद्र बँक लि. जिचा शाखा पत्ता ॲडमास प्लाझा, ४ था मजला, १६६/१६ सीएसटी रोड, कोलिवरी व्हिलेज, कुंची कुर्वे नगर, हॉटेल हरे कृष्णा जवळ, सांताक्रुझ (पू.), मुंबई- ४०००९८ च्या ०५.०८.२०२० रोजीस **रु. ५०,७९,५६४.३०/- (रुपये पन्नास लाख** एकोणऐंशी हजार पाचशे चौसष्ट व पैसे तीस मात्र) किरता सह संपूर्ण वसुली आणि/र्किवा प्रदानाच्या तारखेपर्यंत ०४.०८.२०२० पासून थकीत संविदात्मक दराने पुढील व्याज आणि पर्यायी व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय आणि प्रभार या

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुदींकडे म्थावर मिलकतीचे वर्णन

१) दुकान क्र. जी-०४, तळमजला, मयुर इमारत, शुभ अक्षया को.ऑप. हाऊ. सोसायटी, खाडे वाडे, एम. जी. रोड, नौपाडा, ठाणे (प) - ४००६०२. २) फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, आर्शिवाद सीएचएस लि., प्लॉट क्र. १३, सेक्टर ६, घनसोली नवी मुंबई

दिनांक : २०.११.२०२०

(प्राधिकृत अधिकारी) कोटक महिंदा बँक लिमिटेड

सीआयएन : एल१७१२०एमएच१९१७पीएलसी०००४४७

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम)

याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) त्या अंतर्गत केलेले नियम आणि निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर

सर्व सभासदांना कळविण्यांत येते की:

ए) info@rubymills.com बी) helpdesk.evoting@nsdlindia.com

सभासदांनी नोंद घ्यावी की

डी)ज्या व्यक्तींची नावे कट–ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील ते दरस्थ ई-मतदानाची स्विधा घेण्यासाठी हक्कदार नाहीत.

संचालक मंडळाच्या आदेशावरून

सही/-

प्राधिकृत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया

प्रतिनिधी/पुणे

हडपसर भागातील गाडीतळ येथून

दिनांकः २५/११/२०२०

एपीएमसी मसाला मार्केट-१, फेझ-२, सेक्टर-१९, वाशी, नवी मुंबई-४०० ७०५. वरील गहाण मिळकतीच्या संदर्भातील गहाणाचे सर्व आणि एकमेव फायदेशीर अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध सह प्रत्येक वर्णन जे त्याच्यावर उभे किंवा जोडलेले आहे त्याचे सर्व इमारत, इरेक्शन, गोडाऊन, कन्स्ट्रक्शन, कायमस्वरूपी फास्टेन्ड फिक्शर आणि फिटींग आणि त्याच्याशी जोडलेले कॉमन क्षेत्र आणि सुविधा आणि अनुषंगिक वापरण्याचा अधिकार आणि सर्व वरील किंवा त्यामध्ये गहाणाच्या सर्व मत्ता, अधिकार, नामाधिकार आणि हितसंबंध आणि हितसंबंध, मिळकत, दावा आणि मागणी.

दिनांकः २५.११.२०२० प्राधिकृत अधिकारी स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक

ठिकाणः पनवेल / नवी मुंबई

उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हा प्रकार समजताच खेरवाडी पोलिसांनी या गोंधळानंतर तौफिकचा मृतदेत त्याच्या त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर वांद्रे नातेवाईकांना सोपविण्यात आला. येथील गुरुनानक रुग्णालयात उपचारासाठी दाखल या घटनेनंतर खेरवाडी पोलिसांनी मृत रुग्णाच्या करण्यात आले होते, तिथे उपचार सुरु असतानाच

PUBLIC NUTICE

Notice is hereby given that my clier Mr. Girish Ramesh Panjwani negotiating to purchase the property belonging to Miss. Bhagwanti N Jagiasi which is more particularly described in the schedule hereunder

Any person having any claim to or against the said property or any part thereof by way of lease, sub-lease tenancy, license, sale, exchange arrangement, mortgage, gift, trust inheritance, bequest, possession, lien charge, maintenance, easement development agreement, joint-venture partnership, etc., and any person ir possession of the original title deeds or otherwise, howsoever is hereby required to make the same known in writing with the documentary proof thereof to the undersigned at B-404, B Wing, Jai Hanuman Nagar, Opp Kamgar Stadium, Senapati Bapat Marg Mumbai – 400028 within 14 days from the date hereof otherwise the negotiations will be concluded and sale transfer and/or assignment of the said property shall be completed without any

purpose. THE DESCRIPTION OF THE

reference to such claim or interest and

the same, if any, shall be deemed to

have been waived to all intents and

PROPERTY: |Flat No. 12, Building No. 6B admeasuring about 700 Sq. Ft. Built-up area Seva Samiti Co-operative Housing Society Ltd., situated at Sind Seva Samiti Nagar, Koliwada, Mumbai 400037, constructed on land bearing Cadastral Survey No. 89 in Salt-Pan **Division in District Mumbai City.** Advocate Tejas Kirti Doshi

Place: Mumbai Date: 25-Nov-2020

दिनांक २४ नोव्हेंबर, २०२० श्री. निलेश सी. परमार वकील आणि नोटरी

🕜 kotak वोटक महिंद्रा बँक लिमिटेड

022-24365577

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ८(१) सहवाचता जोडपत्र IV नुसार

कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी सदर २० नोव्हेंबर, २०२०

स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग

दिनांकः २३.११.२०२० मुंबई-४०० ००२

२) दुरस्थ ई-मतदानाला सोमवार, १४ डिसेंबर, २०२० रोजी स. ०९.०० वा. सुरुवात होईल. ३) दूरस्थ ई-मतदान बुधवार १६ डिसेंबर, २०२० रोजी सायं. ०५.०० वा संपेल. ५) कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ

बी)एजीएम मध्ये मतदानाची सुविधा एनएसडीएल द्वारे ई–मतदानामार्फत उपलब्ध करण्यात येईल.

भरत एम. शाह व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००७१२४८

पन्ना मॉल जवळ, मुंबई-४०० १०२

२७, जी ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१

प्रत्यक्ष कब्जा घेतलेला आहे.

कोटक महिंद्रा बँक लि.करिता ত্ৰিব্ৰ State Bank of India

शाखा स्ट्रेस्ड ॲसेटस मॅनेजमेंट ब्रांच - ॥ प्राधिकृत अधिकाऱ्यांचा तपशील

सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, **स्टेट बॅक**

	धारकाचे नाव	स्थावर ।मळक	ताच वणन	(रु. करोड)	इसारा अनामत रक्कम (इएमडी	
	मे. माखवान मेटल्स ट्रेडिंग कंपनी प्रा. लि.	संच क्र.।: लॉट क्र. १३ आणि कॉम्प्लेक्स, ओवली गाव, भिवं (विक्रीयोग्य क्षेत्र – प्रत्येकी प्लॉ	9.78	१ २,४०,०००.०		
	मे. माखवान मेटल्स ट्रेडिंग कंपनी प्रा. लि.	संच क्र. ॥: फ्लॅट क्र. २०६, पार्किंग अप्पर लेव्हल, एल. एस. ४६, नक्षत्र, टाईप के विजय पार्क, फेझ ॥, कासारवडवली, जी बी रोड, ठाणे (प), (चटई क्षेत्र – ९०५ चौ. फू.)		۵۵.۰	۷,۷0,000.00	
	श्री. पुनीत रमेश संच क्र. III: फ्लॉट क्र. १०५ अगरवाल ओपी १४, नक्षत्र, टाईप के कासारवडवली, जी बी रोड, उ०१ चौ. फू.)		विजय पार्क, फेझ ॥,	۵۵.۰	۷,۷0,000.00	
			दिनांक : १८.१२.२०३			
- 1			१२ ०० मह एत्रोकी ५ मिनियांच्या अमर्गादित विम्तामम्			

विक्रीच्या अटी आणि तपशिलाकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंची संकेतस्थळ मध्ये पुरविलेले

गहाण मालमत्तेचे वर्णन